

## RESEARCH PROCESS

*International Journal of The Social Research Foundation*

---

### INC-DEIS 2020 Special Issue: Volume II

---

#### ARTICLES

- १ निवडणुक प्रक्रियेतील सुधारणांविषयीचा समाजशास्त्रीय अभ्यास : शिफर का. तातुकराच्या संदर्भात  
— सुधीर वेबस्ट
- २ सरकृती व पर्यावरण यामधील सहसंबंध  
— अरुणा सावरगावकर
- ३ कृपो देवाच्या विकासात शासकीय विहीर अनुदान योजनेचे योगदान (विशेष सदर्भ—फुलकी ताळुका)  
— मंत्रुप मातीराम नवळगीरकर
- ४ भटक्या—विषुक जातीचे उद्यारकर्ते: राजर्फ शाहू भाईजान  
— सुरेश वि. घनकडे
- ५ जागतिक प्रदूषण : आंतरराष्ट्रीय संघटना आणि भारत  
— कलपना एम. करम्म
- ६ महाराष्ट्राचा औद्योगिक विकास: एक दृष्टिकोप  
— साधवराव नरसिंहाराव विगदार
- ७ अदिवासीचा समकालीन विकास आणि समस्याचे समाजशास्त्रीय विश्लेषण  
— रिता माहेन्द्र
- ८ पर्यावरण प्रदूषणाची कारणे व उपाय : एक समाजशास्त्रीय अभ्यास  
— डाक्टर राजाभारत आसाराम आणि शुभेश येवेले
- ९ **गोंड आदिवासी महिलांचे मानवकृतिक जीवन**  
— श्रीमानी कौ. घोलें आणि डॉ. रामचंद्र भिरो
- १० भारतीय लोकशाहीतील आधुनिक द्वावावगाठाची भूमिका  
— द्वारकाप्रसाद वि. वायाळ
- ११ आदिवासी समाजातील व्यवसायांचे विकासक अध्ययन  
— गवोड वरात भाऊरात.

- १२ पर्यावरण प्रदूषणाचा कृपी सरचेवर झालेला परिणाम: एक समाजशास्त्रीय अभ्यासकम  
— मुड्डे रामकिसन हसिद्दस आणि पाठील एम. कौर.
- १३ वाळकामगार : समकालीन समस्या कारणे व उपायदोजना  
— सिताराम कर्कर मोहर
- १४ भारतीय समाज, धर्म, संस्कृती आणि पर्यावरण  
— मोठे चिमराव दत्त आणि माधव घोरे
- १५ आधुनिक काढातील निवासितांच्या प्रश्नांचा समाजशास्त्रीय अभ्यास  
— बी.डी.युंडे आणि बी.डी.गोरे
- १६ भारतीय संविधानातील मानवाधिकाराची सकलपना  
— दिनकर संतुकराव कवळे
- १७ दारिद्र्य निर्मलनाच्या शासकीय योजनाचे मुल्यमापन एक समाजशास्त्रीय अभ्यास — संदर्भ हिंगोली जिल्हा  
— दिनकर घरवाडकर आणि दाळित सुभाराव काळंडे
- १८ कौटुंबिक स्थलांतर आणि कृदांताच्या समस्या  
— ए. आर. वाराडकर आणि नितीन उद्दवराव जाधव
- १९ खवनी प्रदूषण एक गंभीर समस्या  
— रामकिशन चाटे
- २० संताचे पर्यावरणीय विचार : एक आकलन  
— मार्तड कुलकर्णी
- २१ ई-वर्फ जमिनेच्या उत्पन्नाचा पर्यावरण संवर्धनासाठी विनियोग  
— अवृत्त नरायण वानखेडे आणि डी. बी. जोशी
- २२ पर्यावरण व प्रदूषण: कारणे परिणाम व उपाय  
— कोडेकर राजू शिवाजी
- २३ पर्यावरण शिक्षण आणि पर्यावरण विषयक आनंदगो आणि उपाय  
— एडके प्रदिप माधवराव
- २४ लोकसाहित्य व संत साहित्यातील दुम्काळ निवाप
- २५ दत्तात्रेय प्रभाकर इंद्रे  
— दत्तात्रेय प्रभाकर इंद्रे

## गोंड आदिवासी महिलांचे सास्कृतिक जीवन

के.बी. फोले  
ग्रमचंद भिसे  
सहयोगी प्राध्यापक, समाजशास्त्र विभाग  
दिगंबरराच बिंदु महाविद्यालय,  
भोकर जि.नांदेड.

Email:

आपल्यासारखीच भूक इतरांनाही लगू शकते याचा विचार करून आपल्यातलेच दोन घास इतरांना देणे, ही अहे गोंड आदिवासीची आदर्श संस्कृती. तर अशा या गोंड आदिवासी महिलांची संस्कृती नेमकी करशी आहे ? त्यांचे रीतीरिचाज, रुढी, परंपरा कोणत्या आहेत ! याचा विचार प्रस्तुत शोधनिबंधातून करण्यात आला आहे. आजच्या आधुनिक जगातील महिलांचे, त्यांच्या जगण्याचे अवलोकन केल्यास ह्या महिला जीवनातील निखल आनंदाला पारख्या शाळेल्या दिसतात. परंतु आजही आधुनिक प्रात समाजापासून दूर दरी-खोल्यात पाड्यावर राहणारी गोंड आदिवासी महिला कसे जीवन जगत असेल याची केवळ कल्पना केलेली वरी, पण तरीही त्या आनंदी दिसतात. जीवनातील कठीण प्रसागातमुद्देश त्या निखल आनंद मानतात. त्या आपल्या पोटासाठी रानवनात अनवाणी पायाने कंठमुळे शोधत फिरतात, दिवसभर शेतात राबतात, पोटाची खळारी भरण्यासाठी जागलात भटकून सराण गोळा करतात, घूणजेच जीवनाचा प्रत्येक क्षण त्या संरथमय रीतीने जगतात. त्यांच्याही जीवाला यातना होत असमीलच ना ! देणार कोण ? त्याची आर्त हाक ऐकणार कोण ! पण तरीही अलोनात काबाडकाट करणारी ही गोंड आदिवासी महिला प्रतिकूल परिस्थितीही जीवन जगताना रडत बसत नाही, तर प्राप्त परिस्थितीरी चार हात करत ती आपले जीवन आनंदने जगते, तिच्या आनंदी जीवनाचे गमक काय? या गोट्याचा विचार करत त्यांनी आपल्या जीवनात जपलेल्या 'सास्कृतिक वैभवाचा' विचार करवा लागतो. यामध्ये प्रापुड्याने 'आदिवासी लोकसाहित्य'च 'आदिवासी लोककला' यांचा समावेश होतो. 'गोंड' आदिवासी महिला ही रोजन 'लोकसाहित्यात' जगते. रोज सकाळी लवकर उठणारी गोंड आदिवासी महिला सर्वप्रथम

भूक लगाली की खाणे म्हणजे प्रकृती. भूक नसताना खाणे म्हणजे विकृती आणि.....

आपल्यासारखीच भूक इतरांनाही लगू शकते याचा विचार करून आपल्यातलेच दोन घास इतरांना देणे, ही अहे गोंड आदिवासीची आदर्श संस्कृती. तर अशा या गोंड आदिवासी महिलांची संस्कृती नेमकी करशी आहे ? त्यांचे रीतीरिचाज, रुढी, परंपरा कोणत्या आहेत ! याचा विचार प्रस्तुत शोधनिबंधातून करण्यात आला आहे. आजच्या आधुनिक जगातील महिलांचे, त्यांच्या जगण्याचे अवलोकन केल्यास ह्या महिला जीवनातील निखल आनंदाला पारख्या शाळेल्या दिसतात. परंतु आजही आधुनिक प्रात समाजापासून दूर दरी-खोल्यात पाड्यावर राहणारी गोंड आदिवासी महिला कसे जीवन जगत असेल याची केवळ कल्पना केलेली वरी, पण तरीही त्या आनंदी दिसतात. जीवनातील कठीण प्रसागातमुद्देश त्या निखल आनंद मानतात. त्या आपल्या पोटासाठी रानवनात अनवाणी पायाने कंठमुळे शोधत फिरतात, दिवसभर शेतात राबतात, पोटाची खळारी भरण्यासाठी जागलात भटकून सराण गोळा करतात, घूणजेच जीवनाचा प्रत्येक क्षण त्या संरथमय रीतीने जगतात. त्यांच्याही जीवाला यातना होत असमीलच ना ! देणार कोण ? त्याची आर्त हाक ऐकणार कोण ! पण तरीही अलोनात काबाडकाट करणारी ही गोंड आदिवासी महिला प्रतिकूल परिस्थितीही जीवन जगताना रडत बसत नाही, तर प्राप्त परिस्थितीरी चार हात करत ती आपले जीवन आनंदने जगते, तिच्या आनंदी जीवनाचे गमक काय? या गोट्याचा विचार करत त्यांनी आपल्या जीवनात जपलेल्या 'सास्कृतिक वैभवाचा' विचार करवा लागतो. यामध्ये प्रापुड्याने 'आदिवासी लोकसाहित्य'च 'आदिवासी लोककला' यांचा समावेश होतो. 'गोंड' आदिवासी महिला ही रोजन 'लोकसाहित्यात' जगते. रोज सकाळी लवकर उठणारी गोंड आदिवासी महिला सर्वप्रथम

गूल पेटविताना देखील प्रथम आपल्या चुलीला ‘पोचारा’ किऱवते. चुलीवर शिजवलेल्या अन्नाचा एक भास अग्नीदेवाला समर्पित करते आणि भग सर्वांनी अन्नाचे येवन करावे हा टंडक ती स्वतःपर्यन्त सर्व कुटुंबियाना थाळून देते. ही संस्कृती पाहताना, ऐकताना नारी समाजाला कठाचित वेडेपणाही वाटेल. परतु ही कस्तुस्थिती आहे. अन्नदेवता प्रसन्न राहण्यासाठी आमीला अन्न दिल्याने घरात सुखसमाधान लाभाते असल्या देवी धारणावर तिचे जीवन सकाळ पायऱ्यानव मुरु होते.

गोड आदिवासी महिलेल्या जगण्यात भोलेणणा व सहजता आहे. सत्याची कास व प्रमाणिकपणा तर त्याच्या रक्कातील अनुवर्शिकाताच दरशविते. कभी साथनसपती, अल्प अशर्जिन व आहे त्यात समाधान मानून जगण्याची वर्तमानकालीन बुत्ती त्याच्या अनंदी जीवनाचे गमक आहे. आपल्या रुदी, प्रथा, परपरा, रीतीरिवाज, यांना गोड आदिवासी महिलाल्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. जन्मापासून ते जीवनाच्या अंतापर्यंत त्या जे जगतात, त्या जगण्याचे आविष्करण त्याच्या ठारी होते.

गोड आदिवासी महिला ही रुदी, परपरा यांची पाईक आहे. गोड आदिवासीची संस्कृती आणि जीवनमूल्ये वेगाळी आहेत. आपले वेगळेपणा, सांस्कृतिक मूळ्ये जपण्यासाठी त्या शातपणे, एकाकी, दन्नाखोन्यात, पाडयावर अलापणे राहतात म्हणून त्याचा एकांतपणा हा बुजेपणा होवू शकत नाही. ‘स्वाभिमान, विश्वास आणि सत्याचरण,’ या वित्तावर गोड आदिवासी समाजाची वैठक भवकम पायावर उभी आहे.

निसर्गाच्या जीवनाशी आपले जीवन तुळवून घेणे हा गोड आदिवासीचा आदिशर्म आहे. म्हणूनच त्याच्या देवी संकल्पना व धर्मकल्पना निसर्ग सापेक्ष आहेत. डोगरदन्या, दगडमाती, झाडे—झुडपे, पाखे, वन्यपशू, नद्या ही त्याची आधा कुळदेवत आहेत. जमीनीला तर ते आपली माता समजातात. तिची पूजा करतात. या धरतीमातेला यता—जता आपले पाय लागतात; म्हणून तिच्या विषयीचा कृतज्ञाभाव व्यक्त करताना वारली आदिवासी एका लोकांतीत म्हणतो—

“अंय नावू का कोठ रे नावू.

धरतरीच्या पाठीवर

धरती माझी मायूर  
तिला मी पाय कसा लावू रे  
अंय नावू का कोठ रे नावू.

कणसरी माझ्या भायूर

तिला मी पाय कसा लावू रे  
अशा प्रकारे निसर्गांत्री कृतज्ञता व मानवी मूळांनी भरलेली उदात्त संस्कृती फक्त गोड आदिवासीमध्येच आहे.

दुर्गम आणि दन्नाखोन्यात पाडयावर राहणाच्या गोड आदिवासी महिलानी ‘आपली लोकांरक्कुती’ जपली आहे. जशी नागर समाजात उभारी ‘वेदसंस्कृती’ आहे तशीच गोड आदिवासीची ही लोकसंस्कृती त्याच्या जीवनात उभारी देण्याचे कार्य हजारो वर्षापासून करीत आलेली आहे. निसर्गांजेला त्याच्या जीवनात महत्वाचे स्थान आहे. मानवी आरोग्य आणि जीवनातील सौज्ञ्य यासाठी ते जाढू—टोणा, मंत्र—तंत्र, भूत—पिशाच्य, दैवी नैसर्गिक कोप, नैसर्गिक कृषा यांवर विश्वास ठेवून स्वच्छंदी जीवन जात असतात.

समस्ता अध्ययनाचे महत्व

गोड आदिवासी जमातीची नागर समाजापेक्षा वेगळी असलेली संस्कृती, त्याचा गैरवशाळी इतिहास, निसर्गांविलंबी जीवनमरणी इत्यादी घटकांचा वारकाईने अभ्यास करणे ला या अध्ययनाचा प्रमुख उद्देश आहे.

गोड आदिवासी स्थियांचे सांस्कृतिक जीवन, त्याचे रीतीरिवाज, रुदी, प्रथा, ‘नैमव्या कोणत्या आहेत ! हे जाणू धण्याच्या उद्देशाने प्रस्तुत अध्ययन करण्यात आल आहे.

अध्ययनाची उद्दिष्ट्ये :—  
१. ‘गोड’ आदिवासी महिलाल्या सांस्कृतिक व धार्मिक जीवनाचा अभ्यास करणे.  
२. ‘गोड’ आदिवासी महिलाल्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक दर्जाचा आढावा घणा.

गहिलेके :—  
१. ‘गोड’ आदिवासी महिलांचे आर्थिक जीवन निकट दर्जाचे आहे, पण सामूक्तिक जीवन मात्र वैभवसंपन्न आहे.  
२. ‘गोड’ महिलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प आहे.  
३. ‘गोड’ आदिवासी महिला आर्थिकदृष्ट्या जरी माणासलेली असली तरी वैचारिकांनुसार ती कधीच माझास नक्कही, नाही आणि राहणारही नाही.

आदिम संस्कृती :

आदिमता म्हणजे मानवी जीवनाची प्राचीनतम निसर्गांश्री जीवनावस्था होय.  
मानवी जीवनाची ही प्राचीनतम निसर्गांश्री जीवनावस्था अवशेषात्मकतेने आज जीवन मात्र वैभवसंपन्न आहे.  
‘गोड’ महिलांमध्ये विश्वासे प्रमाण अत्यल्प आहे.  
३. ‘गोड’ आदिवासी महिला लोकजीवन हे वैन्यपर्यावरणाशी, वैशिष्ट्यांसह गोड आदिवासी जमातीतील बहुतांशी लोकजीवन हे वैन्यपर्यावरणाशी, शेतलनिष्ठेचे व अतिव काबाडकाडाचे असते. निसर्गांविलंबी व कटप्रय जीवन यामुळे त्याच्या जीवनाला करुणा आणि समाधान या सर्वेदना अधिक चिकटलेल्या असतात. मानवावरोवरच पशूपक्षी, प्राणी, वनस्पती यांच्यावर प्रेम करणे, त्याच्याकडे समाननेच्या दृष्टिकोनातून पाहणे याचे बाळकडू ‘गोड’ आदिवासीना लहानपणापासूनच मिळालेले असते. त्याच्या बालव्यातच वै दिसते. जागल, प्राणी, वनस्पती आणि एकूणच पर्यावरण याचे रक्षण करणे करण्याचे ? हे ‘गोड’ आदिवासीना कोणी सांगण्याची गरज नाही. निसर्गांविलंबी जीवनमरणी आजही गोड आदिवासी महिलांती जमातीत घटटपणे अस्तित्वात असलेली दिसते.

गोड आदिवासी महिलांची धार्मिक कल्पना :—

‘गोड’ आदिवासी महिलांच्या धार्मिक कल्पनामध्ये प्रामुख्याने निसर्गांपूजा आहे. प्रत्येक चराचर वस्त्रुप्रध्ये चैतन्य आहे. असे माझून त्या शक्तीची द्वा महिला पूजा करतात. तृतीही याच शक्तीची देणारी असल्याने ‘अमाकल्पनीय’ शक्तीना प्रसन्न करण्यात यामन स्वरूप तृत्याकडे पाहतात. सर्व शक्तीमान निसर्गांवरच जीवन अवलंबून असल्याने त्याला संसुप्त ठेवावे या भावेने केली जाणारी पाविच कृती म्हणजे नृत्य अशी ‘गोड’ आदिवासी महिलांची धारणा दिसून येते. ‘गोड’ आदिवासी महिलांच्या नृत्यसंकल्पनात चैतन्य आहे. निसर्गांतील शक्ती आणि चैतन्य प्रिलाफ त्यात दिसून येतो. आई, पुलांगी, नात अशा तीनही पिलड्या प्रकृत उत्साहाने जाचतात. ‘गोड’ आदिवासी संस्कृतीच्या जाडण्यांनी निसर्गांचा फार मोठा वाटा आहे. ‘गोड’ आदिवासी महिला जिथे वास्तव्य करतात त्या भागातील नैसर्गिक व सामाजिक वातावरण म्हणजे डोगरदन्या, नदीताले, पशूपक्षी, वृशेवेली, सणोत्सव, नाचाणी, बाजार, जम्मप्रथा, मर्तिकप्रथा, जमातपण्याच्या जंगायाचा, लोकसमजूती, संकेत देव देवता, शेतीचे हांगम या सांगळ्यांचा रुसा ह्या ‘गोड’ आदिवासी महिलांच्या कलाजीवनावर (सांस्कृतिक जीवनावर) जाणवतो.

गोड :

‘गोड’ माडिया जमातीतील ‘गोटूल’ हे सांस्कृतिक केंद्र. इथे आदिवासी युवक—युवतीना रीतीरिवाज, परपरा, समाजी, नृत्य, शिकार, या बोरेवरच लैंगिक शिक्षणही दिले जाते. आदिवासेतर लोकांनी मात्र या ‘गोटूल’ कडेही व्याख्याचाराचे, स्वैराचाराचे केंद्र.

पूर्ण याहिले. ‘गोटुल’ मध्ये एकमेकांना पसंत केलेले तरण—तरणी आयुष्यभर एकमेकांशी विश्वासाहेतेने व एकमेकांना फरसवत नाहीत. अशा पद्धतीने ‘गोड’ आदिवासी संस्कृतीचे जे विकृतीकरण केले गेले आहे, याचिपची आता सरोषकानी सज्जा होण्याची गरज आहे. ‘गोड’ आदिवासी संस्कृतीचे मूळ स्वरूप आपल्या संशोधनादृत सर्वच्यापुढे मांडण्याची गरज तीव्रेने जाणवत आहे; मृणून वर्ण ‘गोड’ आदिवासी संस्कृतीवर होणारा हा हरामखोरी हल्ला थांबविण्याच्या उद्देशानेच प्रस्तुत अर्थयन केलेले आहे.

शेर—वीर गोड आदिवासी स्वी—पुरुषाच्या रक्ताने लिहिल्या गेलेल्या इतिहासाची जी तेजस्वी पाने भातीय इतिहासात उपेक्षित राहिलीत, त्याची देखील आठवण करन देणे गरजेने वाटते. ज्ञानाच्ये अनेक ‘गोड’ आदिवासी स्वी—पुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यामध्ये प्रामुख्याने कातीमुर्द भावान विरसा पुडा, रुनाथ शहा, शकर शहा, बाबुराव शेडमाके, कुमरा चिपू, शयामा कोलाम आदी कांतीकारकांचे योगदान महत्वाचे आहे. याशिवाय ‘गोड’ आदिवासी स्वियाही यात मांगे नव्हत्या. राणी दुर्गावती, झालकरीबाई, राणी हिराई, राणी पदमावती, राणी सिनगाडीयी, राजकुमारी चमेली अशा किंतीरी गोड आदिवासी स्वियाही राणुमूळवर आपले कर्तृत्व गाजविले.

गोड आदिवासीचा इतका उज्जवल, उदात्त, गोरवशाली, सुवर्णक्षिरात लिहून ठेवावा असा दैदिय्यान इतिहास आहे.

#### मातृसत्ताक समाज व्यवस्थेच्या वारसवदर; गोड आदिवासी महिला :

गोड आदिवासीमध्ये स्वियाना पुरुषपेशाही महत्वाचे स्थान आहे. ‘गोड’ आदिवासी स्विया हा मातृसत्ताक समाज व्यवस्थेच्या वारसवदर आहेत. गोड गुजरकर्त्या महिलांनी राज्याचा कारभार समर्थपणे सांभाळलेला आहे. ब्रितिशाविरुद्धच्या उतावाचामध्ये गोड आदिवासी स्वियाचा प्रामुख्याने सहभाग गरिलेला आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, माणुसकी, सहकार्याची भावना, स्वियाना समान दर्जा या गोटी गोड आदिवासी समाजात दिसून येतात मृणूनच मास्कृतिक दृष्ट्या मुऱ्य प्रवाह आदिवासीचा आहे.

#### जगाळा आदर्शवित उरणारी संस्कृती :

‘गोड’ आदिवासी संस्कृती ही जगाळा आदर्शवित उरणारी आहे. करण गोड आदिवासीमध्ये १. ‘गोड’ आदिवासी महिलाना आपला जोडीदार निवडणाचे स्वातंत्र्य आहे. २. ‘गोड’ आदिवासीमध्ये हुंडप्रथा नाही. चाउलट मुळीनाच दहेज, वृशुलक, दिले जाते. ३. ‘गोड’ आदिवासीमध्ये आजही वन्याच अशी मातृसत्ताक पदधूती आस्तिवात आहे. ४. नवनाशारी पटत नसेल तर सहजपणे जमातीलील पचायाचीना साक्षीने काढीमोड (घटरम्पोट) घेण्याचा आधिकारही गोड आदिवासी महिलेला आहे.

#### बालविवाह, निवडणहत्या, या समस्या गोड आदिवासीमध्ये नाहीत.

५. ‘गोड’ आदिवासी महिलानी संथातीने चालू आहे. हे आजचे वास्तव आहे. ‘गोड’ आदिवासी आदिवासीमध्ये विवाह विवाह संमत आहे. स्त्रियांना पुनाविवाहाचा अधिकार आहे. त्यामुळे प्रगत समाजात होणारी स्त्रियांची घुसमट इथे नाही.  
६. ‘गोड’ आदिवासी महिलानी संथातीने चालू आहे. स्त्रियांची आहुती दिली आहे. आपल्या शौध्याने राणभूमी गोजवली आहे. समर्थपणे गोजवली आहे. सांभाळला आहे आणि आपला हाच आदर्श समोर तेवून गोड आदिवासी रिवांयांनी राजकरणात अधिकारिक सक्षम होणो आवश्यक आहे.

#### गोड आदिवासी महिलांची आधिक स्थिती :

‘गोड’ आदिवासी महिलांची शिक्षणाचे शिक्षणामध्ये शिक्षणाचे गोड आदिवासी महिलाना इतिहास माहता महिलानी स्वातंत्र्यासाठी लढताना आपल्या प्राणांनी आहुती दिली आहे. आपल्या शौध्याने राणभूमी गोजवली आहे. समर्थपणे गोजवली आहे. सांभाळला आहे आणि आपला हाच आदर्श समोर तेवून गोड आदिवासी रिवांयांनी राजकरणात अधिकारिक सक्षम होणो आवश्यक आहे.

गोड आदिवासी महिलांच्या उपजिविकेवे साधन योती, मजुरी आणि जे हेच प्रामुख्याने आहेत. योती व्यवसाय करणाऱ्यात स्वतःच्या मालकीची योती करणारे, कृष्णमूळ योती करणारे आणि योतमजूर दिसून येतात.  
विवर आदिवासीन्या योतावरही अवलम्बन राहतात.

१) योती : ‘गोड’ आदिवासी महिलांच्या प्रमुख व्यवसाय हा योतीच्या आहे. या योतीमधून त्या खरीपाच्या हांगामामध्ये कापूस, ज्वारी, तूर, बाजरी, उडीट, पूणा, चवली ही पिंकेची घेतात. त्याची योती करण्याची पद्धती पारंपारिक असल्यामुळे उत्पन्न म्हणावे तेवढे पिंकेची घेतात. नाही. त्याची योती करण्याची योतमजूर योतन योतीच्या आधिकारिक अर्थापेटी योतवन जास्त असल्याचे दिसून येते.

२) पशुपालन व चुकुटपालन : किनवट ताळुक्यातील गोड आदिवासी महिलांच्या शोड्याफार प्रमाणात पशूषून आहे. त्यात शेळवा, बैल, म्हशी, गाय, कोबड्या इत्यार्दिनचा समवेश होतो. कोबड्या व शेळवा त्याच्यासाठी आधिक प्राणी करून देणारे महत्वाचे साधन आहेत. बहुतेक कुटुंब कोबड्या व शेळवा त्याच्या आपल्या धारतील किरकोळ यर्बं खागवितात. मोठव्या प्रमाणात अडचण आली तर गाय, बैल, यांची विकी करून आर्थिक प्रसन्न सोडवतात.

शिक्षणारसी :

२. ‘गोड’ आदिवासीच्या रुडी, परंपरा, प्रथाशी भेड घालून नवीन कौशलत्य प्रदान करणे; आणि त्यांच्या सर्वांगी करून घेणे.

३. ‘गोड’ आदिवासी महिलामध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने जागृती च प्रचार करणे आवश्यक आहे जेणेकरून त्या शिक्षण घेवून मुऱ्य प्रवाहात येवू शकतील.

४. निव्वर्क :

१. गोड आदिवासी महिलांचे आधिक योतवन निकृष्ट दर्जाचे आहे, पण सांस्कृतिक जीवन मात्र वैभवसंपन्न आहे.

२. ‘गोड’ आदिवासी महिलामध्ये शिक्षणाचे प्रमाण असून त्याचे कारण देनानिन घरकाम व शिक्षणाच्या अपुन्या मुकिथा हे आहे.

३. ‘गोड’ आदिवासी महिला आधिकारिक दृढ्यातीली तरी वैचारिक दृढ्यातीली कधीच मागास नव्हती, नाही आणि राहणारही नाही.

References:

- गोवित माहेश्वरी (२०१५) ‘पांग’ स्मरणिका (१० वे आधिकूल भारतीय आदिवासी महिलत्य संभेदन, नोंद) आधिकूल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली, महाराष्ट्र आणि आदिवासी महिला संस्कृती मंडळ, महाराष्ट्र गोवित, (संघ), (१९९१) आदिवासी विकास योजना, महाराष्ट्र आदिवासी विकास प्रतिष्ठान, पुणे पु.क. ०५.

[The final revised version of this paper was received on 18 January 2020]